

उन्हासगनगर महानगरपालिका
UNHAGAN MUNICIPAL CORPORATION

● 2010 年 10 月 1 日起实施

Head Office: Panchsheel Park, 105/106/107, Connaught Place, New Delhi-110029

(सिद्धांत के अनुसार की जायेगी)

[illegible]

Page 10 of 10

例 4.3 例 4.2 中

资料来源：根据《中国统计年鉴》和《中国统计公报》整理。

[illegible]

संयोजक: बालकृष्णराव उरे की, पुणे ४ । सर्वोपकारी क. ५ पैलीस GPP BR NO-122, A-16, NEW CHAND

आचार्यजी, आपने कृपया हमें कल को, बुधवार को ई. संवत् २०८० चैत्र शुक्ल द्वितीया तिथि ०५/०४/२०२३ तक मुद्रित कर
आचार्यजी, आपने कृपया हमें कल को, बुधवार को ई. संवत् २०८० चैत्र शुक्ल द्वितीया तिथि ०५/०४/२०२३ तक मुद्रित कर
आचार्यजी, आपने कृपया हमें कल को, बुधवार को ई. संवत् २०८० चैत्र शुक्ल द्वितीया तिथि ०५/०४/२०२३ तक मुद्रित कर

कर्मचारी का नाम	आवृत्ति का नाम	आवृत्ति का नाम	कर निर्धारण वर्ष	कर निर्धारण मूल्य
11/11/11 11/11/11 11/11/11	11/11/11 11/11/11 11/11/11	11/11/11 11/11/11 11/11/11	01/04/2022 01/04/2022 01/04/2022	11/11/11 11/11/11 11/11/11

कराये तयशील

अ. क्र.	कराये प्रकार	कराये दर	एकूण रकम
(१)	सक संसाधन कर	28%	1658
(२)	सहायसंपत्तिका निष्पन्न कर	5%	296
(३)	मत्तप्रकाश कर	7%	415
(४)	पत्र कर	8%	474
(५)	पुल कर	0.5%	30
(६)	भावीपूरवडा नाम कर	5%	296
(७)	मत्तप्रकाश सुविधा नाम कर	3%	178
(८)	नामकीय निष्पन्न कर	Residential - 5% Non-Residential - 0%	296
(९)	नामकीय रोजगार हवी कर		0
(१०)	मोक्या निवासी जागेवरील कर	10%	592
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विजेय साफ सफाई कर		0
(१३)	अवशिलमन सेवा कर	2%	118
(१४)	उपयोगकर्ता मूलक		695
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्त्री		0
			8648

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर बसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसाचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, पुन्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. भुवतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य प्रत्येक कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

बिना सूचना 9653358935

Veriga

उप-आयुक्त (कर)

उल्हासनगर महानगरपालिका

(अनधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील कामकाजास व निकाजांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)